



□□□□□,  
मा. सचिव,  
सर्व संलग्न आणि आमंत्रित जिल्हा ज्युदो संघटना

05 ऑक्टोबर 2022, पुणे

**विषय: 49 वी महाराष्ट्र राज्य सबज्युनियर्स आणि कॅडेट ज्युदो स्पर्धा आणि राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा-2022-धुळे**

महोदय / महोदया,

कळविण्यास आनंद होतो की, महाराष्ट्र ज्युदो संघटनेने सबज्युनियर्स – कॅडेट गटाच्या राज्य स्पर्धा तसेच राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा धुळे येथे 'धुळे डिस्ट्रिक्ट ज्युदो असोसिएशन' यांच्या सहकार्याने आयोजित केल्या आहेत. सदरील सबज्युनियर्स आणि कॅडेट गटाच्या राष्ट्रीय ज्युदो स्पर्धा आपली फेडरेशन नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस चेन्नई येथे आयोजिणार असल्याचे कळते.

आपल्या असोसिएशनला पुण्याच्या पुनित बालन गृप या प्रतिष्ठित संस्थेने ज्युदो खेळ आणि ज्युदोपटू यांच्या अधिक प्रगतीसाठी अर्थसाहाय्य केलेले आहे त्याबद्दल महाराष्ट्र ज्युदो असोसिएशन श्री पुनित बालन यांचे मनापासून आभार प्रकट करते. श्री पुनित बालन यांच्या दातृत्वामुळे खेळाडूंना करण्यात येणारी भोजन आणि निवास व्यवस्था ही नि: शुल्क असेल.

49 वी राज्य सबज्युनियर्स-कॅडेट ज्युदो स्पर्धेचा तपशील खालीलप्रमाणे ;

- 1) कालावधी: दिनांक 04, 05 आणि 06 नोव्हेंबर 2022 (शुक्रवार, शनिवार आणि रविवार)
- 2) ठिकाण: स्पर्धा: बॅडमिंटन हॉल, जिल्हा क्रीडा संकुल, वाडी भोकर मार्ग, देवपूर, धुळे  
निवास: मुले आणि मुली यांचे वसतिगृह, जिल्हा क्रीडा संकुल, वाडी भोकर मार्ग, देवपूर, धुळे
- 3) वेळापत्रक: (1)दिनांक 04 नोव्हेंबर-खेळाडूंचे सकाळी 8.00 वाजेपर्यंत आगमन, त्यानंतर वयाचे दाखले तपासणे, वजने घेणे.  
दुपारी 01.00 वाजता व्यवस्थापक मीटिंग, लॉटस टाकणे, उद्घाटन समारंभ आणि स्पर्धेस प्रारंभ  
(2) दि. 05 आणि 06 नोव्हेंबर- स्पर्धा- सकाळी 8 ते स्पर्धा वेळापत्रक संपेपर्यंत.
- 4) एंट्री फॉर्म सोबत जोडलेला असून तो व्यवस्थित टाईप करून दिनांक 01.11.2022 पर्यंत महाराष्ट्र ज्युदो संघटनेच्या वेबसाईटवर ([www.mahajudo.com](http://www.mahajudo.com)) अपलोड करावा. सर्व एंट्री (प्रवेशिका) ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारल्या जातील. यासाठी आपण आपल्या खेळाडूंची यादी त्यांच्या तपशिलांसह आणि प्रत्येकाचा पासपोर्ट आकाराचा फोटो आधी तयार ठेवावा. (ऑनलाइन प्रवेशिका भरताना आपणास काही अडचण आली तर लगेचच श्री आदर्श शेटी – 98338-57072 यांच्याशी संपर्क साधावा.)

यदाकदाचित जर प्रवेशिकेमधील नावांमधील काही चुका झाल्यास सुधारित ओळखपत्रे किंवा प्रमाणपत्रे तयार करण्यासाठी दंड म्हणून रुपये 500/- (रु. पाचशे मात्र) आकारले जातील यासाठी प्रवेशिका भरतेवेळी योग्य ती खबरदारी घ्यावी.

एंट्री फॉर्मवर अध्यक्ष अथवा सचिव यांनी स्वाक्षरी करून हा फॉर्म अधिकृत संघ व्यवस्थापकांबरोबर स्पर्धेठिकाणी जन्मतारखेच्या दाखल्यांसह द्यावा.

- एंट्रीबरोबर प्रत्येक खेळाडूचे जन्मतारखेचे मूळ (ओरिजिनल) दाखले आणि त्यांच्या झेरॉक्स-प्रती जमा करावयात तसेच एक पासपोर्ट आकाराचा फोटो जमा करावा.
  - मूळ कागदपत्रे पाहिल्यावर झेरॉक्स दाखले प्रमाणित करून MJA रेकॉर्डसाठी ठेवले जातील आणि मूळ कागदपत्रे जिल्हा संघ व्यवस्थापकांकडे लगेचच दिली जातील.
  - त्यामुळे संघ व्यवस्थापकांनी झेरॉक्स दाखले सत्यापित झाल्यावर मूळ दाखले आठवणीने न्यावेत. ही जबाबदारी संघ व्यवस्थापकांची असेल. ते संघ व्यवस्थापकांनी मूळ दाखले परत न नेल्यास / गहाळ झाल्यास राज्य ज्युदो संघटनेचे कोणतेही पदाधिकारी, आयोजक संघटनेचे पदाधिकारी अथवा स्पर्धेसाठी नेमलेले कोणतेही तांत्रिक अधिकारी जबाबदार असणार नाहीत याची नोंद घ्यावी आणि संघ व्यवस्थापकांना काम झाल्यावर दाखले परत घेण्याच्या सूचना जिल्हा सचिवांनी गांभिर्याने द्याव्यात.
- पाठवलेल्या एंट्रीमध्ये आपण दिनांक 02.11.2022 रोजीच्या रात्री 11.59 पर्यंत बदल करू शकता, मात्र त्यानंतर केले बदल हे उशीराची एंट्री समजली जाईल.
- दिनांक 02.11.2022 रोजी रात्री 11.59 नंतर सिस्टिम एंट्री स्वीकारणे बंद करेल.
- प्रवेशिकांमधे दिल्या गेलेल्या वजनगटामध्येच खेळाडूला खेळावे लागेल.

- ✓ प्रवेश शुल्क: रुपये 500/- प्रत्येकी. दिनांक 02.11.2022 पासून भरलेले शुल्क उशीराचे असल्याने हे उशीराचे दंडस्वरूपी सांघिक प्रवेशशुल्क रु. 1,500/- महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनच्या बचत खात्यामध्ये भरावे.
- ✓ प्रवेश शुल्क एकूण संघातील खेळाडूंच्या संख्येनुसार रुपये 500/- प्रत्येकी याप्रमाणे बँक ऑफ महाराष्ट्राच्या आपल्या गावातील शाखेत खाते क्रमांक 20 12 45 16 561 या महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनच्या बचत खात्यामध्ये भरावे. बँकेच्या पैसे भरणा पावतीची फोटोकॉपी श्री रवी मेटकर यांना (94227-62631) या क्रमांकावर लगेच व्हाट्सअप करावी आणि मूळ पावती धुळे येथे स्पर्धास्थळी एंटी फॉर्म बरोबर द्यावी.
- ✓ संलग्नता शुल्क आणि ओळखपत्राचे शुल्क हे स्पर्धास्थळी द्यावेत.
- **फक्त प्रवेश शुल्क बँकेच्या खात्यात भरावे.** निमंत्रित संघांसाठी प्रवेश शुल्काव्यतिरिक्त वर्षातील तीनही स्पर्धांचे एकत्रित आमंत्रित शुल्क जमा करण्याबाबतच्या सातारा येथील 23.07.2017 रोजी आयोजित वार्षिक सर्वसाधारण बैठकीमधील एकमताच्या ठरावाप्रमाणे, ज्या संघटनांनी नाशिक येथे 26.07.2022 रोजी शुल्क भरले नसतील त्या सर्व निमंत्रित संघांना सबज्युनियर्स-कॅडेट, ज्युनियर्स तसेच सिनियर्स स्पर्धांचे वार्षिक एकत्रित शुल्क रुपये 3000/- धुळे येथील स्पर्धास्थळी भरावे लागतील.

- भोजन: भोजनाची व्यवस्था महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनद्वारे करण्यात येईल. दि. 04, 05 आणि 06 नोव्हेंबर रोजीचे 02 न्याहारी, 06 भोजन सामील आहे.
  - निवास व्यवस्था: दिनांक 04.11.2022 रोजी सकाळी 08.00 वाजल्यापासून ते 06.11.2022 रोजी रात्रीपर्यंत केलेली आहे.
  - अनामत रक्कम: प्रत्येक संघास रु 1,000/- अनामत रक्कम जमा करावे लागतील.
  - रिपोर्टिंग: सर्व संघांनी दिनांक 04.11.2022 रोजी सकाळी 08.00 पर्यंत स्पर्धास्थळी पोहोचणे आवश्यक आहे.
  - पंचांनी दि. 04.11.2022 रोजी सकाळी 07 वाजेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
  - स्पर्धा नियम: स्पर्धा जेएफआयच्या नूतन प्रचलित नियमांप्रमाणे आयोजिल्या जातील.
- 6) नोंदणी ओळखपत्र शुल्क: रु. 100/- प्रत्येकी (खेळाडूची नोंदणी तीन वर्षातून फक्त एकदाच करायची आहे.)

व्यवस्थापक-प्रशिक्षक नसलेल्या संघास निवासाची व्यवस्था करून दिली जाणार नाही.

12) वयगत: जन्मतारखेची मर्यादा –

सबज्युनियर्स गट -12 वर्षावर आणि 15 वर्षाखाली अर्थात 12 वर्ष पूर्ण आणि 15 वर्षाखाली (कॅलेंडर वर्ष 2010-2009 आणि 2008 वर्षातील जानेवारी ते डिसेंबर महिन्यांमध्ये मध्ये जन्मलेले खेळाडू)  
कॅडेट गट – 15-16-17 वर्षांचे खेळाडू अर्थात 15 वर्ष पूर्ण आणि 18 वर्षाखाली (कॅलेंडर वर्ष 2007-2006 आणि 2005 वर्षातील जानेवारी ते डिसेंबर महिन्यांमध्ये मध्ये जन्मलेले खेळाडू)

जन्मतारखेच्या दाखल्यासंदर्भात जेएफआयच्या नियमाप्रमाणे खालील **तीन मूळ अधिकृत प्रतिमधे त्यांच्या झेरॉक्ससह** वयाचा दाखला आणणे गरजेचे आहे. याशिवाय खेळाडूला खेळण्यास परवानगी मिळणार नाही.

- अ) महानगरपालिका / पंचायत समिती अथवा समरूप शासकीय अधिकृत व्यक्तिद्वारा जारी वयाचा दाखला / विभागातील सक्षम मुख्य वैद्यकीय अधिकारी यांनी लेटरहेडवर सहीशिक्यांनीशी जारी केलेला दाखला,
- ब) मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी लेटरहेडवर सहीशिक्यांनीशी जारी केलेले प्रमाणपत्र ( यामधे जन्मतारीख, वडिलांचे नाव, विद्यार्थ्यांचा शिकत असलेला वर्ग, पत्ता, टेलिफोन क्रमांक, आणि शाळेचा फॅक्स आणि दूरध्वनी क्रमांक लिहिलेला असायला हवा. ही माहिती विद्यार्थ्यांच्या पासपोर्ट आकाराच्या फोटोवर रबरी शिक्का आणि मुख्याध्यापक / प्राचार्य यांच्या स्वाक्षरीसह साक्षात्कीत (अटेस्टेड) केलेले हवे.
- क) भारत सरकारतर्फे जारी केलेल्या आधार कार्डची मूळ प्रत

हे तीनही दाखले अनिवार्य असून याशिवाय खेळाडूस खेळू दिले जाणार नाही. (दाखल्याच्या प्रमाणासाठी जेएफआयचे स्पर्धेसंदर्भातील मूळ इंग्रजी परिपत्रक ग्राह्य धरले जाईल. खेळाडूंचे वय हे कॅलेंडर वर्षाप्रमाणे जानेवारी ते डिसेंबर असे गृहीत धरले जाईल.)

वजनगट- सबज्युनियर्स- मुले- मुली

	सबज्युनियर्स - मुले -9 वजनगट	सबज्युनियर्स मुली-9 वजनगट
12 वर्षावर वयवर्षे 12 पूर्ण झालेली) आणि 15 वर्षाखाली.	25 किलोवर आणि 30 किलो आणि खाली	23 किलोवर आणि 28 किलो आणि खाली
	30 किलोवर आणि 35 किलो आणि खाली	28 किलोवर आणि 32 किलो आणि खाली
	35 किलोवर आणि 40 किलो आणि खाली	32 किलोवर आणि 36 किलो आणि खाली
जन्मसाल-	40 किलोवर आणि 45 किलो आणि खाली	36 किलोवर आणि 40 किलो आणि खाली
2010-2009 आणि 2008	45 किलोवर आणि 50 किलो आणि खाली	40 किलोवर आणि 44 किलो आणि खाली
	50 किलोवर आणि 55 किलो आणि खाली	44 किलोवर आणि 48 किलो आणि खाली
	55 किलोवर आणि 60 किलो आणि खाली	48 किलोवर आणि 52 किलो आणि खाली
	60 किलोवर आणि 66 किलो आणि खाली	52 किलोवर आणि 57 किलो आणि खाली
	66 किलोवर	57 किलोवर

वजनगट- कॅडेट मुले- मुली

	कॅडेट मुले -8 वजनगट	कॅडेट मुली -8 वजनगट
15 वर्षावर (वयवर्षे 15 पूर्ण झालेली) आणि 18 वर्षाखाली (म्हणजेच 15-16 आणि 17 वर्षे)	50 किलो खाली	40 किलो खाली
	55 किलो खाली	44 किलो खाली
	60 किलो खाली	48 किलो खाली
	66 किलो खाली	52 किलो खाली
जन्मसाल- 2005, 2006 आणि 2007	73 किलो खाली	57 किलो खाली
	81 किलो खाली	63 किलो खाली
	90 किलो खाली आणि	70 किलो खाली आणि
	90 किलोवर	70 किलोवर

### वय सत्यापन चाचणी (Age Verification Test -AVT)

वय सत्यापन चाचणी म्हणजे डिजिटल एक्सरे टी डब्ल्यू टेस्ट. यासाठी खालील माहिती नीट वाचावी;

मागील वर्षीपासून फेडरेशनने वयाच्या सत्यापनाविषयी चाचणी करण्याची प्रक्रिया अनिवार्य केलेली आहे. या चाचणीशिवाय राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळू दिले जाणार नाही. आपण जरी राज्यस्पर्धेसाठी ही चाचणी अनिवार्य करणार नसलो तरी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडल्या गेलेल्या खेळाडूंनी मात्र ही चाचणी करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे, राज्याच्या संघामध्ये जे खेळाडू निवडले जातील त्या खेळाडूंनी सांगली येथील स्पर्धा संपल्यावर लगेचच ही चाचणी त्यांच्या गावी करावी अन्यथा त्यांना राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळू दिले जाणार नाही. शक्यतो ही चाचणी शासकीय दवाखान्यात करावी. जर तशी सोय आपल्याकडे उपलब्ध नसेल तरच ती इतर ठिकाणी करावी. याचे कारण म्हणजे गतवर्षी खेले इंडिया स्पर्धादरम्यान काही खेळाडूंना प्रमाणित चाचणी पुरावा असूनही अडचणीचा सामना करावा लागला आणि राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यापासून मुकावे लागले. अशा वेळेस शासकीय दवाखान्यातील पुरावा हा सबळ ठरू शकतो.

फेमीनिटी कंट्रोल- ज्युदो फेडरेशन ऑफ इंडियाने परिपत्रकात सूचित केल्याप्रमाणे प्रत्येक महिला खेळाडूस त्रिरोग तज्ञांतर्फे इंग्रजी अथवा हिन्दी भाषेत जारी केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र आणावे लागेल ज्यात सेक्स आणि नॉन प्रेग्रंसी रिपोर्ट असेल.

सदरील प्रमाणपत्र राज्य स्पर्धेसाठी आवश्यक नाही परंतु जे खेळाडू या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडले जातील अशा महिला खेळाडूंनी मात्र सदरील प्रमाणपत्र स्वतः बरोबर ठेवावे लागेल.

13) आजपर्यंतचा अनुभव असा आहे की राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याच्या संघामध्ये निवडल्या गेलेल्या खेळाडूपैकी काही खेळाडू स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी सूचना देताना हजर नसतात, तेव्हा संबंधित खेळाडू अनुपस्थित राहू नयेत याची काळजी संघ व्यवस्थापकांनी घ्यावी आणि या मिटिंगसाठी खेळाडू उपस्थित रहाण्याची ताकीद द्यावी.

फेडरेशननी कळविल्याप्रमाणे राष्ट्रीय स्पर्धेच्या सहभागासाठी निर्धारित ज्युदोगी घालूनच खेळावे लागेल. यासाठी अशा ज्युदोगीची उपलब्धता करणे ही जबाबदारी राज्य संघामध्ये निवडल्या गेलेल्या प्रत्येक खेळाडूची वैयक्तिक जबाबदारी असेल.

केंद्र सरकारच्या धोरणानुसार डोपिंगबाबत कडक धोरण राबवले जात असल्याने डोपिंग टेस्ट गांभिर्याने केल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी खेळाडूंच्या अशा चाचणी करून दोषी खेळाडूंना खेळण्यास बंदी आणल्याचेही सर्व राज्य संघटनांना फेडरेशनने कळवले आहे. त्यामुळे आपण आपल्या जिल्हाच्या संघामधील प्रत्येक खेळाडूकडे जातीने लक्ष देवून खेळाडू अशा गैर गोष्टी करत नाहीत याची खातरजमा करावी. डोपिंग टेस्टची सुरुवात राज्य स्पर्धेपासून करण्याचाही शासनाचा मानस आहे याची जाणीव खेळाडूंना करून द्यावी जेणेकरून मेडलच्या छोट्या मोहापायी खेळाडूने आपले संपूर्ण करियर आणि आयुष्य वाया घालवण्यापासून आपण सर्वांनी परावृत्त करावे.

राज्य संघामध्ये निवड झालेल्या खेळाडूला राष्ट्रीय स्पर्धा सहभाग बंधनकारक आहे. संयुक्तिक कारणाशिवाय अथवा योग्य वेळी पूर्वकल्पना न देता राष्ट्रीय स्पर्धेस अनुपस्थित राहून पर्यायाने राज्याच्या खेळाडूंवर अन्याय करणाऱ्या खेळाडूंवर निलंबनाची आणि आर्थिक दंडात्मक कारवाई करण्याचा ठराव राज्य संघटनेनी पारित केला आहे.

महाराष्ट्र ज्युदो संघटना कोणत्याही परिस्थितीत कोणाचेही गैरवर्तन कदापिही सहन करणार नाही. स्पर्धा आणि निवास या ठिकाणी असभ्यपणा, मोठयाने आवाज करणे, मोबाईलवर इतरांना त्रास होईल असा त्याचा वापर करणे इत्यादी गैरवर्तनकोणीही करू नये. निवास, भोजन आणि खेळण्याचा परिसर येथे गैरवर्तन केल्याची माहिती कळवण्याची जबाबदारी सामायिक राहिल. याचबरोबर मालमत्तेचे नुकसान कोणीही आणि कोणत्याही कारणाने केल्यास त्या संबंधित संघाकडून तो खर्च वसूल तर केलाच जाईल शिवाय संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. महाराष्ट्राच्या संघातील त्या जिल्हाचे स्थान जाणे अथवा जिल्हाचे निलंबनदेखील होवू शकते याची गंभीर नोंद घेऊन, आपल्या शिस्तप्रिय खेळाडूंची परंपरा जबाबदारीने सर्वांनीच पुढे न्यावी ही सर्वांनाच आग्रहाची विनंती. यासाठी संघव्यवस्थापक आणि संघाबरोबरील प्रशिक्षकांना प्रत्येक जिल्हाच्या सचिव/अध्यक्षांनी जागरूक रहाण्याच्या सूचना द्याव्यात.

- वैद्यकीय/अपरीहार्य कारणाशिवाय मॅटवर येवून न खेळता वॉकओव्हर देणाऱ्या खेळाडूस / संघास दरवेळी रु 100/- दंड केला जाईल. कारणाची सत्यता राज्य संघटना तांत्रिक समिति सचिव पडताळून पाहातील.

14) संघातील खेळाडूंच्या विम्याची जबाबदारी संबंधित जिल्हाची असेल. खेळाडूंना स्पर्धेच्या कालावधीमध्ये अथवा स्पर्धेकरिता येताना अथवा स्पर्धेहून आपल्या गावी परतताना कोणत्याही घटनेमुळे होणाऱ्या इजांची / दुर्घटनांची जबाबदारी संयोजक संघटना अथवा महाराष्ट्र ज्युदो संघटनेवर किंवा त्यांच्या पदाधिकार्यांवर रहाणार नाही. मात्र स्पर्धेदरम्यान प्राथमिक उपचाराची सोय आयोजकांकडून स्पर्धा ठिकाणी करण्यात येईल. पुढील गंभीर उपचाराचा खर्च आणि सोय ज्या-त्या संघास करावी लागेल याची नोंद घ्यावी.

- 15) सभासद नसणान्या जिल्हा ज्यूदो संघटनेस स्पर्धेमध्ये सहभाग देण्या-न देण्याचा अधिकार महाराष्ट्र ज्यूदो संघटनेकडे सुरक्षित असेल.
- 16) प्रत्येक जिल्ह्यातील खेळाडू हा त्या जिल्ह्यातील रहिवासी असायला हवा. अर्थात कोणताही खेळाडू स्वतःचा जिल्हा सोडून इतर जिल्ह्यातून खेळताना आढळल्यास त्यावर कारवाई होईल तसेच त्यास मदत करणाऱ्या संबंधित क्लब / जिल्ह्यावरही कारवाई होईल.
- 17) सर्व पत्रव्यवहार ज्यूदो संघटनेच्या लेटरहेडवर प्राधिकृत व्यवस्थापक अथवा सचिव यांच्या स्वाक्षरीने व्हावा.
- ✓ आयजेएफच्या/जेएफआयच्या नव्या नियमांनुसार खेळाडूस प्रोत्साहन देताना (चियरिंग करताना) अथवा कोणत्याही प्रसंगी रेफरीच्या निर्णयावर आक्षेपार्ह प्रतिक्रिया देणे, रेफरीचे लक्ष विचलित करणे आदी घडल्यास कारवाई करण्यात येवू शकते.
  - ✓ रेफरीचा निर्णय अंतिम असेल. रेफरीच्या निर्णयाबाबत आक्षेप असल्यास फक्त संघाच्याव्यवस्थापकांनी या संदर्भात मॅट चेअरमन / स्पर्धा संचालक यांच्याशी संपर्क साधावा.
  - ✓ आक्षेपार्ह सामन्याचे रेकॉर्डिंग पहाताना राज्य संघटनेच्या अधिकृत कॅमेरामधीलच रेकॉर्डिंग पाहिले जाईल, वैयक्तिक मोबाइलचे रेकॉर्डिंग गृहीत धरले जाणार नाही.
  - ✓ राष्ट्रीय स्पर्धांचे परिपत्रक अजून आपल्याला प्राप्त झाले नाही. जर स्पर्धा नियमात काही बदल ज्यूदो फेडरेशनद्वारे ऐनवेळेस कळवले गेल्यास तसे बदल विनासूचना अंगिकारण्याचा अधिकार महाराष्ट्र ज्यूदो संघटना राखून ठेवत आहे.

महाराष्ट्र ज्यूदो संघटनेच्या सर्व उपक्रम/कार्यक्रमाबाबत माहिती सर्वांना कायम उपलब्ध व्हावी यासाठी इंटरनेटवर [www.mahajudo.com](http://www.mahajudo.com) हे संकेतकेद्र उपलब्ध असून इच्छुकांनी कृपया यावरून माहिती घ्यावी. कळावे, शुभेच्छांसह,



आपला विश्वासू

*(Signature)*

राज्य टिळक

महासचिव, महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन

माहिती साठी संपर्क:

श्री शैलेश टिळक	महासचिव, महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन	94220-29656	<a href="mailto:gs.mahajudo@gmail.com">gs.mahajudo@gmail.com</a>	ज्यूदो संदर्भातील अडचणीसाठी वेबसाईट, एंट्रीफॉर्म भरणे-अपलोड यासाठी
श्री आदर्श शेट्टी	महाराष्ट्र ज्यूदो संघटना	98338-57072	adarsh.shetty07@outlook.com;	
श्री विकास देसाई		94216-76837	vikas.acem@gmail.com	
श्री दिनेश बागूल	धुळे ज्यूदो असोसिएशन	77698 65240	स्पर्धेसंदर्भातील प्रश्न (भोजन-निवास आदीसाठी) संपर्क	
श्री प्रशांत वाणी		94044 30252		

Steps to upload Entry Forms

1. Visit [www.mahajudo.com](http://www.mahajudo.com)
2. Under Events menu, click on Entry form sub-menu.
3. You will find tournament names on that page. Click on the tournament for which the entry form is needed. Entry form will be downloaded. Fill the entry form (in excel sheet format).
4. On website, under Events menu, click on "Upload entry form" submenu;
5. A login page will open. There enter the credentials shared with you. On login, you will see the tournament name, below that there will be a place to upload the file. Click on that button, and select the entry file which you have filled.
6. If the file gets uploaded successfully, you will be redirected to a page, where you can find the name of the players which you entered in the entry. Kindly check the name and entries. In case of difficulty kindly contact Adarsh Shetty (9833857072)

प्रति,  
सचिव

जिल्हा ज्यूदो संघटना

विषय: ज्यूदो स्पर्धेच्या सहभागासाठी खेळाडूच्या पालकांचे परवानगी पत्र

महोदय / महोदया,

मी या पत्राद्वारे माझा पाल्य (पूर्ण नाव) कुमार / कुमारी

इयत्ता

यास महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनद्वारे दिनांक 04 ते 06/11/2022 रोजी 49 वी सबज्युनियर्स आणि कॅडेट (मुले-मुली) राज्य ज्यूदो स्पर्धा-2022, धुळे येथे आयोजित राज्य स्पर्धेच्या पूर्व तयारीचा भाग असलेल्या जिल्हा निवड चाचणी स्पर्धेमध्ये तसेच राज्य स्पर्धेमध्ये ज्यूदो खेळाडू म्हणून सहभागी होण्यासाठी मी माझी परवानगी देत आहे. मला ज्यूदो खेळातील तसेच खेळण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रवासादरम्यानच्या जोखीमीची पूर्वकल्पना जिल्हा संघटनेद्वारे दिलेली आहे.

मला हेही माहिती आहे की, माझ्या पाल्याचे प्रशिक्षक, संघाचे व्यवस्थापक आणि जिल्हा अथवा राज्य संघटनेचे पदाधिकारी माझ्या पाल्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक आणि योग्य ती सर्व काळजी घेत आहेत.

योग्य ती सर्व काळजी घेऊनही, जर कदाचित कोणतीही अप्रिय घटना घडल्यास मी माझ्या पाल्याचे प्रशिक्षक, संघाचे व्यवस्थापक आणि जिल्हा अथवा राज्य ज्यूदो संघटनेचे पदाधिकारी यांना जबाबदार धरणार नाही.

मी या पत्राद्वारे अशीही हमी देतो की, माझा पाल्य सुरक्षिततेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळेल आणि त्यांनी ते आयुष्यात नेहमीच पाळावेत यासाठी मी त्याला मार्गदर्शनही केलेले आहे.

कृपया माझ्या पाल्याबाबत खालील वैद्यकीय नोंद ठेवावी;

(लागू नसल्यास लागू नाही असे लिहावे)

अॅलर्जी:

\_\_\_\_\_

नेहमीची औषधे घेत असल्यास:

\_\_\_\_\_

काही आजार / जखम

\_\_\_\_\_

टिर्टिनियसचे इंजेक्शन कधी घेतले आहे.

\_\_\_\_\_

रक्त गट

\_\_\_\_\_

पालकांची नाव आणि स्वाक्षरी: \_\_\_\_\_;

\_\_\_\_\_

तारीख: /11/2022;

ठिकाण: \_\_\_\_\_